

BHĀG. P. 1, 13, 49. प्राणान् *dem Leben entsagen* M. 11, 79. VET. 34, 15.
 DAÇAK. in BENF. Chr. 192, 3. जीवितम् *dass* MBH. 1, 6165. — 5) *nachlassen, übrig lassen*: तृष्णमप्यपरित्यज्य श्रिति P. 2, 1, 6, Sch. — 6) *Raum lassen*: परित्यज्य so v. a. *in einer Entfernung von (acc.)* VARĀH. BRH. S. 33, 41. — 7) *fortlassen, weglassen; bei Seite liegen lassen, nicht beachten*: मरुष्टिङ्गः परित्यजेद्यत्यो च ČĀNKH. ČA. 13, 9, 8. VEDĀNTAS. (Allah.) No. 68. परित्यक्तपरात्मनः (मे) BHĀG. P. 3, 23, 53. परित्यज्य *mit Ausnahme von* VARĀH. BRH. S. 11, 3. — 8) *pass. um Etwas (instr.) kommen, — gebracht werden*: बुद्धा परित्यज्यते HIT. I, 128. VET. 13, 12. परित्यक्तं *beraubt, carrens*: तुषेणापि परित्यक्ता न प्रोरुक्ति तएडुला: HIT. I, 31. धनै: VARĀH. BRH. S. 67, 18. 52. 80. 78, 8. ब्रह्मणा M. 11, 192. तैर्मूर्तैः 12, 21. सर्वभौगैः R. 2, 104, 15. धर्मेण 74, 2. नोत्पातपरित्यक्तः कदाचिदपि चन्द्रजो ब्रजत्युदयम् VARĀH. BRH. S. 7, 1. शिखायपरित्यक्ताः (किंतवः) 11, 19. 47, 4. उपतप्तिपरित्यक्तशास्त्र RĀGA-TAR. 5, 374. संख्या० unzählbar PANÉAT. II, 62. — caus. Jmd *Etwas entziehen, nehmen; mit dopp. acc.*: मामपि — परित्याजयतीवितम् R. 4, 19, 35.
 — संपारे (*einen Ort*) *verlassen* HARIV. 5147. R. 3, 34, 5. जीवितम् *sein Leben hingeben, daransetzen*: पुरुषं संपरित्यक्तजीवितम् 6, 29, 15.
 — चि s. जीवित्यजः.
 — सम् 1) *Jmd verlassen, im Stich lassen, seinem Schicksal überlassen, seiner Wege gehen lassen, sich lossagen von, verstoßen* R. 2, 66, 20. 6, 101, 14. MBH. 1, 6195. शरणागतं संत्यजतु 13, 4578. HIT. I, 184. VIKR. 100. RAGH. 14, 34. फलकीर्णं नृपं भृत्याः — संत्यज्यान्यत्र गच्छति प्रुष्कवृत्तमिवाएउज्ज्ञाः: PANÉAT. I, 168. — 2) (*einen Ort*) *verlassen, sich fortbegeben* *geben von*: गुह्यः संत्यज्यवृत्त्याद्याः R. 2, 97, 4. PANÉAT. I, 168. KATHĀS. 7, 58. पूर्णो संत्यज्य RĀGA-TAR. 5, 54. द्वरेण संत्यज्यताम् *man meide (den Fluss) von Weitem* BHARTR. 1, 80. — 3) *Etwas fahren lassen, aufgeben, sich lossagen von, entsagen*: संत्यज्य ग्राम्यमाहारं सर्वं चैव परिच्छस्यत् M. 6, 3. राज्ये ऽपि संत्यज्यते R. 3, 13, 27. ऐतीर्वेवादान्संत्यज्य M. 4, 181. संत्यजामोऽयं तम् (वदतं स्त्रेहम्) HARIV. 4268. संत्यज निङ्गां क्षोललोलां गतिम् BHARTR. 3, 64. सुखमसूनपि संत्यजाति — न पुनः प्रतिशाम् 2, 100. संत्यजन् *sich lossagend von einer übernommenen Verpflichtung, zurücktreten* JĀG. 2, 198. पथा न संत्यजेत्रास्तं सत्यम् MBH. 4, 730. यदरुणे पुत्रशोकेन संत्यजिष्यामि जीवितम् DAÇ. 2, 58. — 4) *hingeben, überlassen* KATHĀS. 23, 204. एष वः प्रियमात्मानं त्यजते संत्यजाम्यहम् BHĀG. P. 6, 10, 7. — 5) *bei Seite liegen lassen, nicht beachten* VARĀH. BRH. S. 1, 11. संत्यज्य विक्रमादित्यम् — धैर्यमन्यत्र डुर्भम् *wenn man Vikr. ausnimmt* RĀGA-TAR. 3, 343. — 6) *Sant्यak्त beraubt, entblößt, carrens*: वर्तमीकैर्णीभूमिः संत्यक्ता VARĀH. BRH. S. 47, 17. 33, 49. धर्मेण 16, 37. वित् 67, 70. 96. भोगं 19. गृहं PANÉAT. IV, 14. — caus. Jmd *um Etwas bringen, mit dopp. acc.*: यो लूमौ कृदानाचार्यं शर्वं संत्यज्यतदा MBH. 7, 8991. Jmd (acc.) von Jmd (instr.) *befreien*: संत्यजायो चकाराय सीतां विंशतिबाहुना BHATT. 5, 104.
 — अभिसम् *verlassen, abstechen von, aufgeben*: पाद्यात्यमभिसंत्यज्य — विराद्धुपैदा वृद्धा योधयामास MBH. 6, 2232. धर्मार्थावभिसंत्यज्य संरम्भं योऽनुमन्यते 5, 4288.

2. त्यज् (= 1. त्यज्) adj. am Ende eines comp. *verlassend, hingebend, darbringend*: तीर्थं श्रापते श्रद्धया ये धनत्यजः BHĀG. P. 8, 20, 9. वाष्पार्घ-

कणात्यजः: RĀGA-TAR. 4, 360. — Vgl. तनु०, तनू०, सु०.

1. त्यजीस (von त्यज्) n. 1) *Verlassenheit, Noth; Gefahr*: ग्रांचक्तं कृपमाणं परावति पितुः स्वस्य त्यजीसा निबावितम् RV. 4, 119, 8. महोश्चत्यजीसा श्रोके उत्प्यते न ऊती 4, 43, 4. सनुत्येन त्यजीसा मर्त्यस्य बनुव्युतामपि शीर्षी वृक्षम् 6, 62, 10. न तं तिगमं चृन् त्यजो न द्वासदृभि तं गुरु 8, 47, 7. — 2) *Entfremdung, Abneigung, Missgunst*, = त्रोय NAIGH. 2, 13. इन्द्रश्च त्यजीसा विकृणाति तज्जानाय यस्मै सकृते श्रोदाम् RV. 4, 166, 12. मक्षुश्चेदसि त्यजीसा वरुता 169, 1. देव पासि त्यजीस मर्तमेवः 6, 3, 4. किं देवेषु त्यज एनश्चर्क्य 10, 79, 6. एवा तदिन्द्रु इन्द्रुना देवेषु चिद्वाग्यते महि त्यजः 144, 6.

2. त्यजीस (wie eben) m. *Sprössling (Ableger)*: उशति धा ते श्रमतास एतदेकस्य चित्यजीस मर्त्यस्य RV. 10, 10, 3.

त्यत्र (von त्य) adv. dort; davon त्यत्रत्य adj. dortig VOP. 7, 111. त्यद् 1) nom. acc. n. von त्य (s. dieses). — 2) adv. (stets mit vorangehendem कृ) *bekanntlich, nämlich, ja*: तं कृ त्यदिन्द्रु कुत्समावः; यच्छ्रुतं कुपेवं च्यस्मा श्रान्त्यः RV. 7, 19, 2. लं कृ त्यत्सप्तम्यो ब्रायमानो शश्रुत्यो श्रभवः शत्रुरिन्द्र 8, 85, 16. 17. 18. 1, 63, 4, 5. वा कृ त्यदिन्द्रार्पणसाति नरो लृवते 6, 7. 10, 89, 8. लं कृ नु त्यदृदमायो दस्यून् 6, 18, 3. यद्व त्यद्वा पुरुमीवृक्षसे मिनः प्रमित्रासो न दृधिरे स्वामुवः 1, 131, 2. यद्व त्यन्मित्रावरुणावृताद्याद्याद्याये श्रनृतम् 139, 2.

त्यट (von त्यद्) 1) m. *ein Sohn Jenes Siddha* K. 69, b. — 2) त्यदेम् am Ende eines adv. comp. = त्यद् gaṇa शरदादि zu P. 5, 4, 107.

त्येदायनि m. = त्यट 1. SIDDH. K. 69, b.

त्यांग und त्यांगी (von त्यज्) P. 6, 1, 216 (vgl. 159). त्यांग RV. m. = वर्जन H. an. 2, 32. MED. g. 6, 1) *das Verlassen, im-Stich-Lassen, das Verstoßen (einer Person)*: न माता न पिता न स्त्री न पुत्रस्त्यागमर्हति M. 8, 389. 9, 79. 10, 113. JĀG. 1, 72. MBH. 1, 3909. R. 2, 52, 45. गुरुमातृपतृ० M. 11, 59. 62. BRAHMĀN. 1, 33. N. 10, 9. R. 4, 7, 9. KATHĀS. 13, 71. श्रङ्गान् das Meiden der Weiber TRIK. 2, 7, 29. — 2) *das Verlassen (eines Ortes)*: देशं PANÉAT. 261, 6. — 3) *das Entlassen, von-sich-Geben*: रेतोमूत्रपुरोषाणाम् MBH. 14, 630. शेषम् VARĀH. BRH. S. 50, 33. 45, 58. — 4) *das Aufgeben, Verzichten, Entsagung, Hingabe* KAP. 3, 75. त्यागविषेषां *freiwilliges Ausgeben und gezwungene Trennung* 4, 5. M. 10, 111. स्वकर्मणाम् 24. सर्वकर्मफलं BHAG. 12, 11. 18, 1, 2, 4. सुखं R. 4, 7, 9. वैरो॒ JOGAS. 2, 35. उपार्जितानामधीनाम् PANÉAT. II, 137. धनानां जीवितस्य च HIT. I, 38. धनं R. 4, 7, 9. ज्ञोवं PRAB. 89, 5. SĀH. D. 182. श्रत्यगे ऽपि तनोः BHARTR. 3, 91. *Hingabe eines Gutes (im Opfer)*: दृश्यं देवता त्यागः KITJ. ČA. 1, 2, 2, 7, 21. SCHOL. p. 208, 2. 394, 3 v. u. 423, 1 v. u. — 5) *Aufopferung, Hingabe des Lebens*: पित्रो यत्यागमृभयासो श्रमन् RV. 4, 24, 3. — 6) *Freigebigkeit, = दान* AK. 2, 7, 28. H. 386. H. an. MED. M. 2, 97. धनेन समस्त्यगे R. 1, 1, 9. SUÇR. 1, 122, 19. BHARTR. 2, 34, 55. RAGH. 1, 7, 22. PANÉAT. 201, 19. DHŪRTAS. 68, 3. °पुन श्रेष्ठं देवाद्याद्याये श्रीलता ad HIT. I, 100. — 7) *ein Weiser (विवेकिपुरुष)* CABDAR. im ÇKDR. — Vgl. श्रात्मं (Verlust des Bewusstseins SUÇR. 1, 192, 6), तनु०, देह०, प्राण०, शरीर०.

त्यागमय (von त्याग) adj. in blosssem Schenken bestehend: व्यवहारो महात्यागमयः KATHĀS. 23, 84.

त्यागिता (von त्यागिन्) f. *Freigebigkeit* HIT. I, 89.